


महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संचलित

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा

ता. निलंगा जि. लातूर



पर्यावरण प्रकल्प कार्य पुस्तिका



महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संचलित

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा



प्रमाणपत्र

प्रमाणपत्र देण्यात येते की, कुमार / कुमारी Chaudhary Shradha Bobu

इयत्ता BCA-IV हजेरी क्रमांक 9

शैक्षणिक वर्ष २०-२० २३ मधील प्रकल्प कार्य Pesticidias and their mpo
On Environmental ct

या विषयावर मार्गदर्शक शिक्षक / प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली अपेक्षित सर्व कामकाज, माहिती संकलन व अहवाल लेखन विद्यापीठाच्या कला लेखन नियमाप्रमाणे प्रकल्प कार्य तयार केलेले आहे. सदर प्रकल्प कार्य हे संबंधित विद्यार्थ्याने स्वतः संकलित केलेले आहे.

सदर प्रकल्प कार्य हे संबंधित विद्यार्थ्याने स्वतः संकलित केलेल्या लेखन सामग्रीवर आधारित असून स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिले आहे.

दिनांक :

Prady
मार्गदर्शक

परिक्षक

P
प्राचार्य / उपप्राचार्य
Principal
Maharashtra Mahavidyalaya
Nilanga 413521 Dist Latur

Impacts of Pesticides on the environment :-

Pesticides are toxic chemicals designed to be deliberately released into the environment. Although each pesticide is meant to kill a certain pest, a very large percentage of pesticides reach a destination other than their target.

Pesticides easily contaminate the air, ground and water when they run off from fields, escape storage tanks, are not discarded properly, and especially when they are sprayed aerially.



Water :-

Pesticides can be found in rain, ground water, streams, rivers, lakes and oceans.

There are four major ways that pesticides can reach the water:

1] It can drift outside of the area of where it was sprayed,

2] It can leach through the soil.

3] It can be carried as runoff,

4] Or it may be spilled accidentally.

Studies by the UK government show that pesticide concentrations exceed those allowable for drinking water in some samples of river water and groundwater.



Water




Fig 2- Water



Soil :-

The use of pesticides decreases the general biodiversity in the soil. Soil quality is higher without chemicals and this allows for higher water retention, necessary for plants to grow.

